

राकापति m. Vollmond BHĀG. P. 4,12,19. 8,22,12.  
 राकारमण m. dass. KATHĀS. 43,204.  
 राकाविभारि f. Vollmondsnacht: ० ज्ञानि m. Vollmond ŚiH. D. 323,19.  
 राकाशशाङ्क m. Vollmond KATHĀS. 119,192.  
 राकाशशिन् m. dass. Spr. 2477.  
 राकिणी f. N. einer Tantra-Gottheit Verz. d. Oxf. H. 89, b, 3; vgl. लाकिनी 25. 35. वाकिनी 5 und उकिनी.  
 रकिन्दीवरबन्धु (राका + र्) m. Vollmond Verz. d. Oxf. H. 128, a, 7.  
 रकिश (राका + र्) m. dass. BHĀG. P. 10, 29, 21. unter den Beinen.  
 Civa's Civ.  
 र्क्य adj. aus Raka stammend gaṇa शण्डिकादि zu P. 4, 3, 92.  
 राक्षस (von 2. रत्नम् 1) adj. (f. र्) den Rakshas eigen, rakshasisch: वाच् AIT. Br. 2, 7. विवाह (धर्म, विधि) ĀCV. GṆJ. 1, 6, 8. M. 3, 21. 23. fg. 26. 33. MĀK. P. 113, 23. 134, 27. fg. मन्त्र KĪR. ÇA. 1, 10, 14. विधि M. 5, 31. प्रकृति BHĀG. 9, 12. घ्नन् HARIV. 10616. R. GORR. 1, 30, 17. द्वय 3, 48, 11. कायलता सुच. 1, 336, 2. सेना, बल R. 3, 30, 45. 7, 23, 2, 45. पुरो 5, 9, 31. माया 7, 13, 30. योनि KATHĀS. 42, 206. शील 66, 16. कर्मन् VET. in LA. (III) 14, 12. रात्रि आहं न कुर्वति राक्षसो कोर्तिता हि सा M. 3, 280. — 2; m. a) = 2. रत्नम् 2) = 3. रत्नम् gaṇa प्रज्ञादि zu P. 5, 4, 38. AK. 1, 1, 1, 55. H. 187. MED. s. 31. HALĀJ. 1, 73. 87. KAUC. 106. MAITRĀJ. 1, 4. MBH. 1, 5927. R. 1, 1, 40. 15. सुच. 1, 16, 16. 112, 3. RAGH. 12, 68. VANĀH. BṆH. S. 16, 37. KATHĀS. 18, 280. fg. WEBER, RĪMAT. Up. 286. 355. Lot. de la b. l. S. PAÑĀT. 182, 22. VET. in LA. (III) 31, 11. fgg. im न-त्रचक्र neben देव und मानुष Verz. d. Oxf. H. 96, a. रत्नाम इति पैरुक्तं राक्षसास्ते भवन्तु वः R. 7, 4, 13. VP. 41. ० राक्ष्य R. 5, 80, 16. राक्षसेन्द्र TRIK. 2, 8, 5. MBH. 1, 5979. R. 3, 53, 35. राक्षसेश H. 706, Sch. राक्षसेश्वर MBH. 1, 5962. R. 7, 13, 30. entstehen aus Brahman's Füßen HARIV. 11794. Kinder Pulastja's MBH. 1, 2571. VP. 5, N. 13. der Khasā HARIV. 11552. VP. 150. der Surasā BHĀG. P. in VP. 149, N. 15. Am Ende eines adj. comp. f. झा R. 3, 41, 8. 5, 26, 37. 34, 3. 80, 16. 28. fg. 88, 24. र् (fehlerhaft) 26, 39. राक्ष् ० so v. a. ein Teufel von König RĀGA-TAR. 5, 277. Nach gaṇa पर्षादि zu P. 5, 3, 117 ist राक्षस ein Fürst der Rakshas; nach H. 91 bilden die Rākshasa bei den Ġaina eine Unterabtheilung der Vjantara. — b) Bez. des 30ten Muhūrta Ind. St. 10, 296. — c) m. one of the astronomical Jogas or divisions of the moon's path As. Res. 9, 336. — d) N. pr. eines Ministers Nanda's MUDRĀ. 34, 2. fgg. 153, 5. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, b, 14. — 3) m. n. Bez. des 49ten Jahres im 60jährigen Jupitercyclus VANĀH. BṆH. S. 8, 45. 47. Verz. d. Oxf. H. 332, a, 5. — 4) f. र् a) ein weibliches Rakshas TRIK. 3, 3, 247. H. an. 3, 753. MBH. 1, 5940. 3, 2519. R. 1, 1, 44. 3, 30. 28, 7. 2, 74, 8. 3, 23, 12. 62, 34. 4, 41, 38. 5, 27, 9. 6, 108, 35. MĀKĀH. 121, 1. RAGH. 12, 61. KATHĀS. 29, 128. fgg. WILSON, Sel. Works 2, 231. fgg. Insel der Rākshasi Lot. de la b. l. 428. राक्षसालय = लङ्का SŪRĀS. 1, 62. रत्ननि ० die Nacht als nächtliche Unholdin KATHĀS. 98, 1. राक्षसी auch Bez. einer best. Unholdin, welche in einer der 4 Ecken eines Hauses sich aufhält, VANĀH. BṆH. S. 53, 83. — b) Nacht H. c. 18; vgl. oben unter 1) am Ende und सायाङ्ग-स्त्रिमुहूर्तः स्यात् आहं तत्र न कारयेत् । राक्षसी नाम सा वेला गच्छिता सर्वकर्मसु ॥ TITĪĀDIT. im ÇKDĀ. — c) eine Art Parfum (चण्डा) AK. 2, 4, VI. Theil.

4, 16. MED. — d) Spitzzahn, Fangzahn H. an. — Vgl. श्रेतराक्षसी, श्रेतर ०, जल ०, प्रेत ०, ब्रह्मराक्षस, भृगु ०, मानुष ०.  
 राक्षसकाव्य n. Titel eines Gedichts Verz. d. B. H. No. 580.  
 राक्षसग्रह m. der Dämon der Rākshasa, Bez. eines best. Krankheitsgeistes MBH. 3, 14504.  
 राक्षसता f. der Zustand eines Rākshasa R. GORR. 1, 28, 8. 4, 3, 14.  
 राक्षसव n. dass. R. 1, 27, 11. KATHĀS. 23, 256. 272.  
 राक्षसीकरण m. das Verwandeln in einen Rākshasa Verz. d. Oxf. H. 321, a, No. 761.  
 राक्षसीभू in einen Rākshasa verwandelt werden: ० भूत KATHĀS. 11, 55.  
 राक्षी f. = लाक्षी Lack UśVAL. zu UNĀDIS. 3, 62. AK. 2, 6, 2, 26. H. 685.  
 राक्षीर्ष adj. (f. र्) = रत्नोष्ण P. 5, 4, 36, VĀRT. 5. vom Schläger des Rakshas handelnd: गापत्री AIT. Br. 1, 16. 19. TS. 5, 1, 40, 2. ÇAT. Br. 3, 4, 1, 16. 7, 4, 1, 33. अगस्त्यस्य राक्षीर्षम् N. eines Sāman Ind. St. 3, 200, a. अग्रे रा ० desgl. 201, a. वामदेवस्यैतत्पञ्चदशं राक्षीर्षं सामिधेन्यो भवन्ति KĪR. 10, 5. सूक्त WEBER, KĀSHĀS. 303. राक्षीर्षानि (sc. सूक्तानि) Verz. d. Oxf. H. 398, a, 1 v. u.  
 राक्षीर्षुर् adj. (f. र्) zu den Rakshas und den Asura in Beziehung stehend, über diese handelnd, sie betreffend: ग्रन्थ u. s. w. gaṇa देवासुरादि zu P. 4, 3, 88, VĀRT. वैर gaṇa देवासुरादि zu P. 4, 3, 125, VĀRT. die Worte रत्नोष्ण enthalten gaṇa विमुक्तादि zu P. 5, 2, 61.  
 राक्ष्, राक्षति (शोषणालमर्थयोः) DRĀTUP. 5, 8. — Vgl. लाक्ष्.  
 रँग und रँग (von रञ्, रञ्ज्) 1) m. P. 6, 4, 27. 1, 216. 159, Sch. VOP. 8, 133. 26, 174. am Ende eines adj. comp. f. झा Spr. 3180. RAGH. 17, 44. RT. 5, 11. ÇĀK. 175. VANĀH. BṆH. S. 78, 15. KATHĀS. 21, 76. 38, 121. PAÑĀT. 203, 5. र् gaṇa ब्रह्मादि zu P. 4, 1, 45. a) das Färben: मूर्धन्य ० VANĀH. BṆH. S. 77, 1. चर्षा निर्मितरंगम् KUMĀRAS. 4, 19. Bez. eines best. Processes, dem das Quecksilber unterworfen wird, Verz. d. Oxf. H. 320, a, 14. SARVADARÇANAS. 100, 6. — b) Farbe TRIK. 3, 3, 68. H. an. 2, 46. MED. g. 20. HARIV. 4472. R. GORR. 1, 76, 4. सुच. 2, 317, 14. fg. 318, 5. RAGH. 2, 15. 5, 72. 7, 7. 10, 19. 16, 59. KUMĀRAS. 3, 30. RT. 1, 5. 6, 5. MEGH. 33. 103. ÇĀK. 20. 175. ad 14. Spr. 1920. VANĀH. BṆH. S. 12, 19. 77, 36. KATHĀS. 23, 78. 24, 178. MĀK. P. 51, 36. Farbe und zugleich Leidenschaft Spr. 3810. — c) Röhre AK. 1, 1, 4, 25. TRIK. रौष ० MBH. 3, 15039. सुच. 1, 34, 16. 37, 2. 38, 14. रसो रंगमुपैति wird roth 43, 13. 69, 16. 2, 304, 7. Spr. 622. 2673. 3333. 4933. KUMĀRAS. 5, 11. VIKR. 26. Röhre und zugleich Leidenschaft, Zuneigung Spr. 472. 2831. 3180. 3807. PAÑĀT. 203, 5. NAIŠH. 22, 55. — d) Nasalirung RV. PAṬ. 11, 19. 14, 24. विषमरंगता 4. — e) Reis, Lieblichkeit (der Stimme, des Gesanges): गीत ० ÇĀK. 5. 4, 11. अहो रंगपरिवाह्नि गीतिः 59, 11. मुरागस्वरेण PAÑĀT. 213, 1. उपनीतरंगत्वम् (वाचः) H. 66. — f) eine musikalische Weise, deren 6 angenommen werden (Bhairava, Kauçika, Hindola, Dīpaka, Çrīrāga und Megha, oder Çrīrāga, Vasanta, PAÑĀKama, Bhairava, Megha und Naṭanārājaṇa, oder Mālava, Mallāra, Çrīrāga, Vasanta, Hillola und Karṇāṭa); sie werden personificirt und jedem werden 5 oder 6 Rāgiṇi und 8 Söhne zugetheilt, ÇKDĀ. Verz. d. Oxf. H. 199, b, No. 471. 200, a, 4 v. u. b, 14. fg. 201, b, No. 481. Verz. d. B. H. No. 1384. RĀGA-TAR. 5, 362. PAÑĀK. 1, 11, 3. PAÑĀT. 248, 6.